

No. ACC/ Sec./SE/22/011  
February 10, 2022

ACC Limited  
Registered Office  
Cement House  
121, Maharshi Karve Road  
Mumbai - 400 020, India

**National Stock Exchange  
of India Limited**  
Exchange Plaza, 5th Floor  
Plot No.C/1, G Block,  
Bandra Kurla Complex,  
Bandra (East), Mumbai 400 051  
**Scrip Code: ACC**

**BSE Limited**  
Corporate Relations  
Department  
P.J. Towers, Dalal Street  
Mumbai 400 001  
**Scrip Code: 500410**

CIN: L26940MH1936PLC002515

Phone: +91 22 4159 3321

Fax: +91 22 6631 7458

[www.acclimited.com](http://www.acclimited.com)

CIN: L26940MH1936PLC002515

Dear Sir/Madam,

**Sub: Intimation to Stock Exchanges regarding Newspaper Publication of extract of Consolidated Financial Results for the quarter and financial year ended December 31, 2021**

Pursuant to the provisions of Regulation 33 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('**SEBI LODR**'), the Board of Directors of ACC Limited ('**Company**') at its Meeting held on Wednesday, February 9, 2022 considered and approved the Audited Financial Results of the Company (both Standalone and Consolidated) for the quarter and financial year ended December 31, 2021.

Further, pursuant to provisions of Regulation 47 of SEBI LODR, the extract of the Consolidated Audited Financial Results of the Company for quarter and financial year ended December 31, 2021 has been published by the Company in Financial Express and Loksatta newspapers on Thursday, February 10, 2022. Copies of the same are attached for your information and record.

Furthermore, in terms of provisions of Regulation 46 of SEBI LODR, the aforesaid Financial Results are also uploaded on the website of the Company ([www.acclimited.com](http://www.acclimited.com)).

You are requested to take note of the same.

Yours Sincerely  
For **ACC Limited**

**Rajiv Choubey**  
**Chief Legal Officer & Company Secretary**  
**ACS-13063**

*Encl.: as above*

# HINDUSTAN COMPOSITES LIMITED

CIN No. L29120MH1991PLC012995

Regd. Office: A Tower, 8th Floor, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Panel, Mumbai - 400 013. Tel: 022-66880100, Fax: 022-66880105 Visit us at [www.hindcompco.com](http://www.hindcompco.com)

## EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>st</sup> DECEMBER, 2021

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Three Months Ended 31-Dec-21	New Month 31-Dec-21	Three Months Ended 31-Dec-20	Three Months Ended 31-Dec-21	New Month 31-Dec-21	Three Months Ended 31-Dec-20
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total income from operations (Net)	6,627	16,592	5,127	6,627	16,592	5,127
2	Net Profit after tax *	1,008	1,720	518	1,008	1,720	487
3	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and other comprising income (after tax))	1,554	6,731	1,905	1,554	6,731	2,221
4	Paid-up Equity Share Capital (Face Value Rs. 5/- each)	738	738	738	738	738	738
5	Earnings per Share (before and after extraordinary items) Basic and Diluted (Rs.)	6.83	11.65	3.51	6.83	11.65	3.30

\* There is no extra ordinary item during the quarter and nine months ended.

1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 9<sup>th</sup> February, 2022 and the Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the same.

2. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on Company's website ([www.hindcompco.com](http://www.hindcompco.com)).

3. The Company presently working at its normal capacity similar to the pre COVID levels with adequate precautions for safety and wellbeing of its employees. The management apart from considering the internal and external information upto the date of approval of these financial results expects to recover the carrying amount of the assets including financial investments. The Company will continue to closely monitor any material changes to future economic conditions.

4. In compliance with Ministry of Corporate Affairs notification with respect to amendment in Schedule III to the Companies Act, 2013 effective from 1<sup>st</sup> April, 2021, figures for comparative previous periods have been regrouped/reclassified, wherever necessary. All figures of financial result, has been rounded off to nearest lakhs rupees.

For Hindustan Composites Limited  
P.K. Choudhary  
Managing Director  
(DIN No. 00535670)

Place: Mumbai  
Date: 9<sup>th</sup> February, 2022

# The Kerala Minerals and Metals Ltd.

(A Govt. of Kerala Undertaking)

(As ISO 9001, ISO 14001 & OHSAS 18001 & SA 8000 Certified Company)

## TENDER NOTICE

Competitive Tenders are invited for following. For more details please visit the E-Tendering Portal <https://tenders.kerala.gov.in> or [www.kmmcl.com](http://www.kmmcl.com).

No.	Tender ID	Items
1	2022_KMML_472773_1	For supply and application of castables in Spray Casing (R101) in our Acid Regeneration Plant at TP Unit.
2	2022_KMML_473107_1	For replacement of existing effluent line with PVC pipe 315 mm dia from MS Gate inside KMML premises up to road crossing point near MS Unit.
3	2022_KMML_471999_1	Global tender for Design, Manufacturing, Supply & Commissioning support of fully automatic turning T20 Pigment Stretch Wrapping Machine at U-400 of KMML, Sankararamangalam, Chavara, Kollam, Kerala.

Chavara 09.02.2022 s/d HOU(TPSP) For the Kerala Minerals And Metals Ltd

No.	Tender ID	Items
4	2022_KMML_472084_1	For Fabrication and supply of Bottom Shell segment for Chlorinator D203
5	2022_KMML_471508_1	For the Supply of CS PIPE
6	2022_KMML_471268_1	For the Supply of PLATE INCONEL
7	2022_KMML_472077_1	For fabrication and Supply of Condensate Coolant Cooler E336
8	2022_KMML_472825_1	For the supply of STRETCH WRAPPING FILM

Chavara 09.02.2022 s/d GDM(MIS) For the Kerala Minerals And Metals Ltd

Our Products: Titanium Dioxide, Titanium Tetro Chloride, Meta Titanium, Titanium Sulfate, Rutile, Zircon & Silica

**"IMPORTANT"**

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

**CMS** Connecting Commerce

## CMS INFO SYSTEMS LIMITED

Registered Office: 1151, Tower No. 10, Railway Station Complex, 5<sup>th</sup> Floor, Sector-11, CBD Badli, New Mumbai, Thane - 400 614  
Tel: +91 22 4889 1400, F: +91 22 4889 1177, Email: [contact@cms.com](mailto:contact@cms.com)  
CIN: U45200MH2008PLC180478, Website: [www.cms.com](http://www.cms.com)

## NOTICE TO MEMBERS FOR POSTAL BALLOT

Members are hereby informed that CMS Info Systems Limited ("the Company") will be seeking approval from its members for passing resolutions by way of Postal Ballot for the items set out in the Notice of Postal Ballot approved by the Board of Directors in their meeting held on February 04, 2022 which will be sent to the members in due course.

In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and rules framed thereunder read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, No. 22/2020 dated June 15, 2020, No. 33/2020 dated September 28, 2020, No. 39/2020 dated December 31, 2020, No. 10/2021 dated June 23, 2021 and No. 20/2021 dated December 8, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") including any amendments thereof and applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") as amended from time to time, the Notice of the Postal Ballot will be sent only through electronic mode by e-mail to those Members, whose names appear in the Register of Members/Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, February 04, 2022 and whose e-mail addresses are registered with Link Intime (India) Private Limited ("Link Intime"), the Registrar and Share Transfer Agents ("RTA") for the items set out in the Notice of Postal Ballot.

The Company has availed the services of National Securities Depository Limited ("NSDL"), for facilitating voting through electronic means to enable the members to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed through Postal Ballot through e-voting system ("e-voting"). The manner of e-voting, for members holding shares in physical mode, dematerialized mode and for members who have not registered their e-mail addresses will be provided in detail in the Notice of Postal Ballot. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice.

The Notice will also be made available on the website of the Company at [www.cms.com](http://www.cms.com), website of BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the website of the e-voting agency at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).

Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail address with the Depository may obtain the User ID and password by sending a request at [rt.helpline@linkintime.com](mailto:rt.helpline@linkintime.com).

Members who have not registered their email address and holding equity shares in Demat form are requested to register their e-mail address with the respective DPs and the Members holding equity shares in physical form may get their e-mail addresses registered with RTA of the Company by sending the request at [rt.helpline@linkintime.com](mailto:rt.helpline@linkintime.com) along with details such as Name, Address, Foto Number, Certificate Number, self-attested copy of PAN, Mobile Number and E-mail ID, etc.

By order of the Board of Directors  
For CMS Info Systems Limited  
Sd/-  
CS Praveen Sani  
Company Secretary & Compliance Officer  
Membership No.: FCS 6495

Place: Mumbai  
Date: February 09, 2022

# MULTIBASE INDIA LIMITED

Regd. Off & Factory Site: 74/5-6, Daman Industrial Estate, Kadaiya Village, Nani Daman - 396 210 (Union Territory) • Phone: (0260) 6614400 • Fax: (0260) 2221578 • Website: [www.multibaseindia.com](http://www.multibaseindia.com)  
E-mail: [compliance.officer@multibaseindia.com](mailto:compliance.officer@multibaseindia.com) • CIN: L01122DD1991PLC002959

## STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021

Sr. No.	Particulars	Quarter ended			Nine months ended		
		December 31, 2021 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	December 31, 2020 (Unaudited)	December 31, 2021 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	December 31, 2020 (Unaudited)
1	Total Income from Operations	1,381.23	1,494.11	1,760.84	4,367.61	3,623.33	5,945.29
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	151.36	178.21	392.30	521.89	607.07	983.49
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	151.36	178.21	392.30	521.89	607.07	983.49
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	110.25	132.44	304.14	386.60	465.44	671.61
5	Total Comprehensive Income (Comprising Profit/(Loss) after tax and Other Comprehensive Income (after Tax))	110.59	132.77	308.00	387.61	477.02	672.96
6	Equity Share Capital (Face value of share : ₹10/-)	1,262.00	1,262.00	1,262.00	1,262.00	1,262.00	1,262.00
7	Other Equity	-	-	-	-	-	10,101.97
8	Earnings per equity share in ₹						
	(a) Basic	0.87	1.05	2.41	3.06	3.69	5.32
	(b) Diluted:	0.87	1.05	2.41	3.06	3.69	5.32

Notes:

1. The above is an extract of the detailed format of UnAudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015. The full format of the financial results for the quarter and nine months ended December 31, 2021 are available on the Stock Exchange Website ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on Company's website ([www.multibaseindia.com](http://www.multibaseindia.com))

On behalf of Board  
Sd/-  
Deepak Dhanak  
(Managing Director)  
(DIN 01357491)

Place: Mumbai  
Date: February 09, 2022

# IndiGrid

INDIA GRID TRUST ("IndiGrid")

(An Infrastructure Investment Trust registered with Securities & Exchange Board of India under Registration No. IN/InvT/16-17/0005)  
Principal Place of Business: Unit No. 101, First Floor, Windsor, Village Kolkakayan, Off CST Road, Vidyasagar Marg, Katina, Santacruz (East), Mumbai 400 098, Maharashtra, India  
Compliance Officer: Mr. Swapnil Patil, Tel: +91 70294 93885  
E-mail: [compliance.officer@indigrd.com](mailto:compliance.officer@indigrd.com); Website: [www.indigrd.com](http://www.indigrd.com)

## NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given to the Unitholders of IndiGrid that pursuant to the provisions of Regulation 22 of the Securities and Exchange Board of India (Infrastructure Investment Trusts) Regulations, 2014, as amended, (the "InvIT Regulations") and all other applicable Regulations of the InvIT Regulations (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force) and subject to other applicable laws and regulations, the Investment Manager on behalf of IndiGrid Trust (the "IndiGrid") sent an e-mail of Postal Ballot Notice ("Notice") dated February 09, 2022 to the Unitholders whose e-mail IDs are registered with the depository participant(s) and for Unitholders whose e-mail addresses are not registered, SMSs, wherever Mobile Numbers are available, being sent by KFinTech for seeking their consent on the following agenda items listed in the said Notice (along with the explanatory statement thereto) through remote e-voting only ("remote e-voting").

S.No.	Particulars
1.	To consider and approve amendment in the Investment Management Agreement (Special Majority)
2.	To consider and approve appointment of Ms. Anil Momaya as Non-executive Director of Investment Manager (Ordinary Majority)

Please note that:

1. In compliance with InvIT Regulations, IndiGrid has completed the dispatch of the Notice by electronic means only, on Wednesday, February 09, 2022 to those Unitholders of IndiGrid whose names appeared in the records of Depository as of Friday, February 04, 2022 (the "cut-off date").

2. The Notice is available on the website of IndiGrid: <https://www.indigrd.com/in/>, the relevant section of the website of BSE Limited ("BSE"): [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited ("NSE"): [www.nseindia.com](http://www.nseindia.com) on which the Units of IndiGrid are listed and on the website of National Securities Depository Limited ("NSDL"): [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com)

3. Unitholders holding Units as on the cut-off date, February 04, 2022 shall have the voting rights on the resolutions as set forth in the Notice. The voting rights of Unitholders shall be in proportion to their Units of the Unit capital of the IndiGrid. A person who is not a Unitholder as on the cut-off date shall treat the Notice for information purpose only.

4. In compliance with InvIT Regulations, IndiGrid has provided only the remote e-voting facility to its Unitholders, to enable them to cast their votes electronically instead of submitting the Physical Ballot form. For this purpose, Investment Manager on behalf of IndiGrid has entered into an agreement with NSDL for facilitating remote e-voting to enable Unitholders to cast their votes electronically only.

5. The detailed procedure and instructions for remote e-voting are enumerated in the Notice. The remote e-voting period commences on Thursday, February 10, 2022 at 9:00 a.m. (IST) and ends on Friday, March 11, 2022 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on resolution(s) are cast by the Unitholders, the Unitholders shall not be allowed to change it subsequently.

6. The Board of Directors of Investment Manager has appointed Mr. B Narasimhan falling him, Mr. C Venkataratnam, Practising Company Secretaries, to act as the Scrutinizer to scrutinize the Postal Ballot voting process (remote e-voting) in a fair and transparent manner.

7. The Result of the Postal Ballot will be announced on or before Saturday, March 12, 2022 and shall be placed on the website of the IndiGrid at [www.indigrd.com](http://www.indigrd.com) and on NSDL at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) and shall also be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited, where Units of IndiGrid are listed.

8. In case of any queries/grievances pertaining to remote e-voting you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Unitholders and e-voting user manual for Unitholders available in the download section of [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) or call at the toll-free number: 1800 1020 9990/1800 224 430 or send a request at [info@nsdl.com](mailto:info@nsdl.com).

For IndiGrid Trust  
By Order of the Board  
IndiGrid Investment Manager Limited  
(as the Investment Manager to IndiGrid Trust)  
Sd/-  
Swapnil Patil  
Company Secretary & Compliance Officer  
Mumbai, February 09, 2022

# ALPINE HOUSING DEVELOPMENT CORPORATION LIMITED

Regd. Off: 302, Alpine Atrium, No. 10, Langford Road, Bangalore 560 027, Karnataka, India  
WWW.alpinehousing.com, e-mail: [contact@alpinehousing.com](mailto:contact@alpinehousing.com) Fax: 91-80-22128577, Tel: 91-80-40073500

Extract of the unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended 31 December 2021

Rs in lakhs except EPS

Sl. No.	Particulars	Quarter ended			9 Months ended		
		31-12-2021	30-09-2021	31-12-2020	31-12-2021	31-09-2021	31-12-2020
1	Total Income from Operations(Net)	1623.65	1094.25	1076.82	3696.92	2788.56	4317.33
2	Net profit for the period(before Exceptional and Extraordinary items and tax)	78.90	75.11	97.34	221.63	222.23	345.61
3	Net profit for the period before tax (after exceptional and extraordinary items)	78.88	74.21	96.29	220.71	220.54	342.38
4	Net profit for the period after tax (after Exceptional and extraordinary items)	66.75	60.49	79.45	185.50	191.46	284.31
5	Total comprehensive income for the period (comprising profit for the period(after tax) and other comprehensive income (after tax))	66.75	60.49	79.45	185.50	191.46	284.31
6	Equity Share Capital	1732.1898	1732.1898	1732.1898	1732.1898	1732.1898	1732.1898
	(a) Basic	0.39	0.35	0.46	1.07	1.11	1.64
	(b) Diluted	0.39	0.35	0.46	1.07	1.11	1.64

Notes:

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31 December 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31 December 2021 are available on the Company's website [www.alpinehousing.com](http://www.alpinehousing.com) and the Stock Exchange website [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

2. The results have been prepared in accordance with the IAS prescribed under section 133 of the Companies Act, 2013.

For and on behalf of the Board of Directors  
Alpine Housing Development Corporation Limited  
S.M. Muneer  
Director  
(DIN:01795933)

Place : Bangalore  
Date : 09 February, 2022

# Sumedha Fiscal Services Ltd.

CIN: L70101WB1989PLC047465

Regd & Corp. Office: 6A, Geelanjali, 6B Middleton Street, Kolkata - 700 071  
Tel: (033) 2229 8036/6758/3274/4473.  
Fax: (033) 2226 4140/265 5830  
Email: [investor@sumedhafiscal.com](mailto:investor@sumedhafiscal.com)  
Website: [www.sumedhafiscal.com](http://www.sumedhafiscal.com)

## Extract of Statement of Consolidated Un-audited Financial Results for the Quarter Ended 31.12.2021

(Rs. in Lakhs)

Particulars	Quarter Ended		Quarter Ended	
	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021
Total Income from Operation (net)	1467.25	1534.96	499.18	2002.00
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(4.19)	169.21	280.53	975.80
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(4.19)	169.21	280.53	975.80
Net Profit/(Loss) for the period (after Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(40.74)	92.16	226.61	845.72
Minority Interest	-	-	-	-
Share of profit / (Loss) of Associates	42.79	6.31	9.58	19.81
Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other comprehensive income (after Tax))	(1.96)	98.89	234.92	898.69
Equity Share Capital	798.44	798.44	798.44	798.44
Reserves (excluding Revaluation Reserves as per Ind-AS)	0.00	0.00	0.00	3694.15
Earnings per share of Rs.10/- each				
(a) Basic (Rs.)	(0.02)	1.23	2.96	10.84
(b) Diluted (Rs.)	(0.02)	1.23	2.96	10.84

Notes:

1. Information on Standalone Financial Results : (Rs. in Lakhs)

Particulars	Quarter Ended		Quarter Ended	
	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021
1. Turnover	1464.71	1532.44	497.08	1993.17
2. Profit/(Loss) before tax	(8.77)	165.02	276.31	959.22
3. Profit/(Loss) after tax	(47.61)	88.34	222.87	833.02

2. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Stock Exchange ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on the Company's Website ([www.sumedhafiscal.com](http://www.sumedhafiscal.com)).

3. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company, at their Meetings held on 9<sup>th</sup> February, 2022.

4. The Company has adopted NIFCC Indian Accounting Standards (IND AS) as per schedule III Div. III notified by the Ministry of Corporate Affairs. Accordingly the Financial Results (Standalone/Consolidated) for the Quarter ended on 31st December, 2021 are in compliance with NIFCC Format and other accounting principles generally accepted in India.

5. Previous period figures have been regrouped/rearranged wherever found necessary to compare with the current period.

For and on behalf of the Board of Directors  
Sd/- Shrawan Shankar Rath  
WholeTime Director  
(DIN : 00028499)

Place: Kolkata  
Date : 9<sup>th</sup> February, 2022

# ACC Limited

CIN:L26940MH1936PLC002515

Registered Office: Cement House, 121, Maharashtra Karve Road, Mumbai - 400 020  
Tel. No.: 022-41593321; Fax No.: 022-66317458; Website: [www.acclimited.com](http://www.acclimited.com); e-mail: [ACC-InvestorSupport@acclimited.com](mailto:ACC-InvestorSupport@acclimited.com)

## Extract of Consolidated Audited Results for the Quarter and Year Ended 31-12-2021

(₹ in Crore)

Particulars	3 months ended 31-12-2021	Preceding 3 months ended 30-09-2021	Corresponding 3 months ended 31-12-2020	Current year ended 31-12-2021	Previous year ended 31-12-2020
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Total Revenue from Operations	4,225.76	3,749.00	4,144.72	16,151.67	13,785.98
Net Profit for the period (before exceptional item and tax)	438.69	609.95	465.00	2,561.14	1,884.86
Net Profit for the period before tax (after exceptional item)	383.93	609.95	288.99	2,506.38	1,708.85
Net Profit for the period after tax (after exceptional item)	280.85	450.21	472.44	1,863.10	1,430.26
Total Comprehensive Income for the period	275.13	450.21	460.82	1,868.53	1,415.68
Paid-up Equity Share Capital	187.99	187.99	187.99	187.99	187.99
Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	-	-	-	14,120.84	12,511.14
Earnings per share of ₹ 10 each (not annualised):					
(a) Basic	14.95	23.97	25.16	99.21	76.16
(b) Diluted	14.91	23.91	25.10	98.94	75.98

Key numbers of Standalone Audited Results of the Company are as under :- (₹ in Crore)

Particulars	3 months ended 31-12-2021	Preceding 3 months ended 30-09-2021	Corresponding 3 months ended 31-12-2020
-------------	---------------------------	-------------------------------------	-----------------------------------------

